



## महाराष्ट्र शासन

### राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

८ वा मजला, न्यू एक्सलसिअर इमारत, ए.के.नायक मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

ई-मेल: [maharashtra.cetcell@gmail.com](mailto:maharashtra.cetcell@gmail.com)

दूरध्वनी क्र. ०२२-२२०१६१५९.

वेबसाईट: [www.mahacet.org](http://www.mahacet.org)

क्र.उशिप्र-१११९/सीईटी/६८२.

दिनांक:- ०४/०९/२०२०.

### सीईटी ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सीईटी करिता अर्ज सादर केले होते परंतु फी भरावयाची राहिली होती किंवा जे विद्यार्थी विहित कालावधीत अर्ज भरू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या खालील १२ अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सोमवार दि. ०७ सप्टेंबर २०२० (००.००. Hrs) ते मंगळवार दि. ०८ सप्टेंबर २०२० (२३.५९. Hrs) पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे व एक विशेष बाब म्हणून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत अभ्यासक्रम					
अ.क्र	उच्च शिक्षण विभाग	पासून	पर्यंत		
१	विधी ५ वर्ष	सोमवार , दि. ०७ सप्टेंबर २०२० (००.००. Hrs)	मंगळवार, दि. ०८ सप्टेंबर २०२० (२३.५९. Hrs)		
२	विधी ३ वर्ष				
३	बी.एड				
४	एम.एड				
५	बी.पी.एड				
६	एम.पी.एड				
७	बी.ए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (एकात्मिक)				
८	बी.एड -एम.एड (एकात्मिक)				
अ.क्र	तंत्र शिक्षण विभाग				
१	एम.एच.एम.सी.टी				
२	बी.एच.एम.सी.टी				
३	एम.आर्च				
४	एम.सी.ए				

१. उमेदवारांना सूचित करण्यात येते कि सादर संधी हि अंतिम संधी आहे.
२. ज्या उमेदवारांनी या आधी प्रवेश अर्ज सादर केलेले आहेत त्यांना त्यांच्या अर्जात भरलेल्या माहितीत बदल करता येणार नाही.
३. परीक्षा केंद्र बदल करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
४. ज्या उमेदवारांनी आधी आपले अर्ज सादर केलेले आहेत ते उमेदवार नवीन अर्ज भरू शकतात, परंतु त्यांनी आधी भरलेल्या अर्जाचे शुल्क त्यांना परत मिळणार नाही. अशा उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेश पत्र नवीन अर्जाच्या आधारे तयार करण्यात येईल.
५. उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या आधी माहितीपुस्तिका व अर्ज भरण्याची विशेष सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. एकदा सादर केलेल्या अर्जात कोणताही बदल करता येणार नाही.
६. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालय व संस्था यांनी उमेदवारांना प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास मदत करावी.
७. सीईटीचे नवीन सुधारित वेळापत्रक व परीक्षेचे प्रवेश पत्र मिळविण्यासाठीची सुचना व लिंक अभ्यासक्रमाच्या स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

विशेष : काही शंका असल्यास उमेदवारांनी मूळ इंग्रजी सुचना वाचावी.

सही/-  
आयुक्त,  
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,  
महाराष्ट्र राज्य, मुंबई.